

INTERIM CORPORATE OFFICE: Plot No.106, Institutional Sector-44, Gurgaon-122 002 Haryana (India)

Phone No.: 91-124-4624000, 2574326, 2574325, 2574728 • Fax: 91-124-2574327

E-mail: contact@mahaseam.com Website: www.jindal.com

CIN No: L99999MH1988PLC080545

CORPORATE OFFICE: Plot No. 30, Institutional Sector-44, Gurgaon-122 002 Haryana (India)

E-Communication

MSL/SEC/SE/2021-22

September 04, 2021

BSE Limited

25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai-400001 National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block-G, Bandra - Kurla Complex

Bandra (E), Mumbai-400051

Stock Code: 500265

Stock Code: MAHSEAMLES

Sub: Intimation regarding publication of Pre AGM Notice and Record Date

Ref: Regulation 30 of SEBI (LODR) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copy of newspaper advertisement published in newspapers viz. Financial Express (in English) and Navshakti (in Marathi) regarding Pre AGM Notice and Record Date fixed for payment of Dividend.

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully.

For Maharashtra Seamless Limited

Ram' Ji Nigam

Company Secretary

Encl.: As stated above



REGD. OFF. & WORKS : Pipe Nagar, Village, Sukeli, N.H.17, B.K.G. Road, Taluka-Roha, Distt. Raigad-402 126 (Maharashtra)

Phone: 02194-238511, 238512, 238567, 238569 • Fax: 02194-238513

5, Pusa Road, 2nd Floor, New Delhi-110005 Phones: 011-28752862, 28756631 Email: jpldelhi@bol.net.in

MUMBAI OFFICE : 402, Sarjan Plaza, 100 Dr. Annie Besant Road, Opp. Telco Showroom, Worli, Mumbai-400 018

Phones: 022-2490 2570 /72 /74 • Fax: 022-2492 5473

HEAD OFFICE

KOLKATA OFFICE : Sukhsagar Apartment, Flat No. 8A, 8th Floor, 2/5, Sarat Bose Road, Kolkata - 700 020

Phone: 033-2455 9982, 2454 0053, 2454 0056 • Fax: 033 - 2474 2290 E-mail: msl@cal.vsnl.net.in

CHENNAI OFFICE : 3A, Royal Court. 41, Venkatnarayana Road, T. Nagar Chennai-600017

Phone: 044-2434 2231 Fax: 044-2434 7990

FINANCIAL EXPRESS

CIL prioritises supply to power plants with stocks of up to six days

FE BUREAU Kolkata, September 2

COAL INDIA (CIL) has prioritised supply to power plants that have stocks to last zero to six days, offering coal on 'as is where' basis through rail-cum-road mode from sources where high stock is available. The company has identified 23 such mines carrying 40.3 million tonne (MT)

of stock as of August 16. The company is building up stocks at power plants by making available alternative sources for supply in case of shortage at the mines linked to the plants. The PSU miner saw 104% materialisation during the last

week of August at an average per day supply of 1.36 MT, as against the requirement of 1.31 MT set by CEA. The last three days' average loading to the power sector went up to 1.4 MT.

production, strengthening evacuation infrastructure and adequate coal stock at our pitheads we are prepared to meet any surge in coal demand from the power sector," a senior CIL executive said.

Though the power sector is grappling with depleting stocks on its end, the company has supplied 44 MT more coal to the sector during April-August this year than it did

tie-up of a \$1.35 billion

revolving credit facility for

debt funding of its

"With this \$750 million

construction stage projects.

ListCo issuance, Adani Green

has completed the final phase

of its capital management

plan, and now has a fully

funded programme for both

debt and equity for its stated

target of 25GW by 2025," the

(JLMs) for the issuance were

Axis Bank, Barclays, BNP

Paribas, DBS Bank, Emirates

NBD Capital, IMI-Intesa

Sanpaolo, MUFG, Mizuho

Securities, SMBC Nikko and

(stable) by Moodys and were

oversubscribed by 4.7 times.

19.8GW of projects, under

various stages of operation—

under-construction, awarded

and assets under acquisition.

the vulnerability to read sensi-

tive information from What-

sApp memory," CPR said in a

bilitywas rooted in WhatsApp's

image filter function and dur-

ing its research study, CPR

learned that switching

between various filters on

crafted GIF files caused What-

It added that the vulnera-

statement.

sApp to crash.

HARRISONS MALAYALAM LIMITED

CIN: L01119KL1978PLC002947 | 24/1624, Bristow Road, Willingdon Island.

Cochin 682003. Tel: 0484-6624362. Fax: 0484-2668024

e-mail:hmlcorp@harrisonsmalayalam.com • Website:www.harrisonsmalayalam.com

WhatsApp fixes issue in image filter

after CPR flagged security threat

The notes were rated Ba3

Adani Green has around

Standard Chartered Bank.

The joint lead managers

company said.

during the same period a year ago. It dispatched close to 206 MT of dry fuel to coal-fired power plants during the first five months of FY22, posting 27% growth over 162 MT supplied in the same period of the previous fiscal.

Even compared to the pre-

pandemic April-August 2019, when dispatches to the power sector were 190.7 MT, CIL logged 8% growth.

CIL's total offtake jumped up to 259.3 MT during April-August 2021 from 208.5 MT during the same period last year, clocking a 24.4% growth. The offtake held

steady at 1.7 MT per day in the last week of August. "Never in August of any previous year did the company's dispatches exceed 1.6 MT a day. With the monsoon receding, CIL is aiming to elevate dispatches to 1.8 MTa day and beyond in September," the executive said.

AM/NS India commissions ₹1k-cr pellet unit

FE BUREAU New Delhi, September 2

ARCELORMITTAL NIPPON **STEEL** India (AM/NS India), a joint venture between ArcelorMittal and Nippon Steel, on Thursday commissioned a second six million tonne per annum (mtpa) pellet plant at its Paradip facility in Odisha with an investment of around ₹1,000 crore.

The plant doubles production capacity at AM/NS India's Paradip complex to

FUEL SYSTEMS

dated February 28, 2017 ("the Rules").

Education and Protection Fund (IEPF) Authority.

12 mtpa, making it the statement. largest single-location pelletisation complex in India and taking AM/NS India's overall pelletisation capacity to 20 mtpa. It has an 8 mtpa pellet production facility at

Vishakhapatnam. "AM/NS India will continue investing in Odisha, a promising hub for Indian steel production, and we are currently progressing plans for a greenfield steel plant in Odisha," said AM/NS India CEO Dilip Oommen in a

NOTICE

(for the attention of Equity Shareholders of the company)

Sub: Transfer of Equity Shares of the company to Investor Education and Protection Fund (IEPF)

This Notice is hereby given to the shareholders of the company pursuant to the provisions of the Investors

Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the

Ministry of Corporate Affairs (MCA) effective September 7, 2016 and subsequently amended by Notification

The Rules, amongst other matters, contains provisions for transfer of all shares in respect of which dividend has

not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of Investor

In adherence to the various requirements set out in the Rules, the Company has sent communications on

various dates to all the concerned shareholders who have not claimed their dividends for last seven consecutive

to the IEPF Authority on its website www.ucalfuel.com. Shareholders are requested to refer to

UCAL FUEL SYSTEMS LIMITED

Regd. Office: "Raheja Towers", Delta Wing - Unit 705, 177 Anna Salai, Chennai 600 002.

CIN:L31900TN1985PLC012343.

Tel.No.044-66544719 E-mail: investor@ucal.com: Website: www.ucalfuel.com

In March, India-born billionaire Lakshmi Mittal inked an agreement with the Odisha government for setting up a 12 million tonne integrated steel plant in the state's Kendrapada district with an investment of ₹50,000 crore.

AM/NS India's second pellet unit in Paradeep will support its long-term plan of having 30 mtpa installed steel production capacity in India.

Adani Green Energy raises \$750m to fund equity of under-construction projects

FE BUREAU Mumbai, September 2

ADANI GREEN ENERGY (AGEL) has raised \$750 million through its maiden ListCo senior issuance under the 144A/Reg S format. The format allows issuers to broaden their investor base and to access large, highly capitalised US institutional investors in the private placement market.

The renewable power producer said that the funds will be utilised to finance the equity part of the capex for underlying renewable under construction projects. "Under the structure, AGEL can draw upto \$1,700 million or \$1.7 billion (including the present issuance) over the course of time subject to the covenants of the structure," the company said.

Earlier this year, the power producer had completed the

CHECK POINT RESEARCH

(CPR) on Thursday said it had

flagged a security vulnerability

in WhatsApp's image filter

function that could have been

exploited by attackers to read

sensitive information, and the

same has now been fixed by the

"CPR exposed a security

vulnerability in WhatsApp...An

attacker could have exploited

messaging platform.

"With plans to ramp up

PTC India Limited CIN: L40105DL1999PLC099328

Registered Office: 2" Floor, NBCC Tower, 15, Bhikaji Cama Place, New Delhi - 110066 Phone: 011-41595100, 41659500, 46484200, Fax: 011-41659144 **PTC** India Website: www.ptcindia.com, E-mail: info@ptcindia.com

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 22" Annual General Meeting (AGM) of the members of PTC India Limited ("PTC / The Company") will be held on 24" September 2021 at 03:00. p.m. through Video Conference (VC) to transact the businesses as set out in the Notice of AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations) read with general circulars nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8" April 2020, 13" April 2020 and 5" May 2020 and clarification circular no 02/2021 dated 13" January, 2021 respectively and other applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs ('MCA') and SEBI Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/70 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 (collectively referred to as 'Relevant Circulars'), without the physical presence of the Members at a common venue.

In compliance with the said Relevant Circulars, electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31" March, 2021 have been sent on 31" August, 2021 to all the members, whose email IDs are registered with the Company/ Depository participant(s) as on 21" August, 2021 (closing hours). Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the 22" AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide Relevant Circulars. The Notice and the Annual Report will also be available on the website of the Company www.ptcindia.com and on the website(s) of the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, where the Company's shares are listed and on the website of National Securities Depository Limited (NSDL) (agency for providing the Remote e-Voting facility) i.e.

respective Depository Participants, are requested to register their e-mail addresses at the earliest by sending scanned copy of a duly signed letter by the Member(s) mentioning their name, complete address, folio number, number of shares held with the Company along with self-attested scanned copy of the PAN Card and self-attested scanned copy of any one of the following documents viz., Aadhar Card, Driving License, Election Card, Passport, utility bill or any other Govt. document in support of the address proof of the Member as registered with the Company for receiving the Annual Report 2020-21 along with AGM Notice by email to admin@mcsdel.com. Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participants.

The notice of the AGM contains the instructions regarding the manner in which the shareholders can cast their vote through remote e-voting or by e-voting at the time of AGM and join the AGM through video conference (VC).

their vote electronically on the Ordinary and Special Businesses as set out in the Notice of AGM through electronic voting systems of NSDL. All the members are informed that:

- The Ordinary and the Special Businesses as set out in the Notice of AGM will be transacted through voting by electronic means;
- is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purposes only;
- holding shares and eligible to vote, can follow the process for generating the login ID and password as provided in the Notice of the AGM. If such a person is already registered with NDSL for e-voting, existing user ID and password can be used for casting
- and once the vote on a resolution is casted by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again: c) the facility for voting through electronic mode shall be made available at the AGM: and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM.

Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or contact Ms. Soni Singh, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400 013. Email ID: evoting@nsdl.co.in, Toll free no.: 1800 1020 990 and 1800 224 430. Members may also write to the Company Secretary at the Email ID: cs@ptcindia.com

For PTC India Limited

Date: 02/09/2021

Rajiv Maheshwari Company Secretary

Place : Chennai

ReNew Energy Markets Private Limited Regd. Office: 138, Ansal Chambers II, BikajiCama Place, Delhi-110066 Address for Correspondence: Commercial Block-1, Golf Course Road, DLF City, Zone 6, Sector 43, Gurugram, Haryana 122009

1. The person above-named, a company incorporated under the Companies Act, 1956 has made an

application under sub-section (1) of Section 15 of the Electricity Act, 2003 for grant of Category IV licence for inter State trading in electricity in India before the Central Electricity Regulatory Commission, New Delhi The necessary details in respect of the applicant are given here under:

Authorized, issued, subscribed and paid up capital Authorized share capital

Issued share capital	B= 40.24.00.000/		
issueu siiare capital	Rs. 10,21,00,000/-		
Subscribed share capital	Rs. 10,21,00,000/-		
Paid up share capital	Rs. 10,21,00,000/-		
	Subscribed share capital	Subscribed share capital Rs. 10,21,00,000/-	

Date: 02.09.2021

Status shares total paid up capital ReNew Energy Markets Private Limited Indian 1.02.09.999

- Volume of electricity intended to be traded during the first year after grant of licence and future plans of the
- applicant to expand volume of trading As allowable under Category IV. Geographical areas within which the applicant will undertake trading in electricity: All India Basis
- Current ratio and liquidity ratio of the applicant on the date of the special balance sheet accompanying the application: 64.01:1 as on 24-Aug-21.
- of Association or any other document Yes (Please refer MOA Clause as follows)

"Clause IIIA 6. To carry on business of generating, producing, processing, accumulating, distributing, transferring, preserving, mixing, supplying, contracting, manufacturing as producer,

importers, exporters, buyers, sellers, assemblers, hirers, repairers, dealers, distributors, stockists, wholesalers, retailers, jobbers, traders, agents, brokers, representatives, collaborators, of merchandising, marketing, managing, renting, utilizing of electricity, steam, power, heat solar energy, wind energy, biomass energy, geothermal energy, hydel energy, tidal and wave energy, and other conventional, non-conventional and renewable energy sources, waste treatment plants of all kinds, and equipments thereof except nuclear power generation including EPC contracting in India and outside India." Details of cases, if any, where the applicant or any of his associates, or partners, or promoters, or Directors

- has been declared insolvent and has not been discharged None
- 12. Whether the applicant or any of his associates, or partners, or promoters, or Directors was ever refused licence and reasons for such refusal - No
- Whether an order cancelling the licence of the applicant, or any of his associates or partners, or promoters. or Directors has been passed by the Commission -None
- Whether the applicant or any of his associates, or partners, or promoters, or Directors was ever found guilty in any proceedings for contravention non-compliance of any of the provisions of the Act or the rules or the regulations made thereunder or an order made by the Appropriate Commission, during the year of making the application or five years immediately preceding that year - No
- person with Mr. Ishan Nagpal, Authorised Signatory, Commercial Block-1, Golf Course Road, DLF City, Zone 6, Sector 43, Gurugram, Haryana 122009, Ph. No. +91-124-4896670, Mob: +91-9560003515, Email: ishan@renewpower.in
- 17. The application made and other documents filed before the Commission have been posted on
- 18. Objections or suggestions if any, on the application made before the Commission may be sent to the Secretary. Central Electricity Regulatory Commission, 3 & 4 Floor Chanderlok Building, 36, Janpath, New Delhi- 110001, Ph.: +91-11-23353503 Fax: +91-11-23753923 within 30 days of publication of this notice,

Place: New Delhi Date: 03-Sept-2021

the Company i.e. www.jindal.com and on the website(s) of Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com respectively. For MAHARASHTTRA SEAMLESS LIMITED

through remote e-voting/ e-voting has been provided in the Notice of the AGM.

Sd/-Ram Ji Nigam

Company Secretary

Place: Gurugram Date: 01st September, 2021

Members, who are holding shares in physical/electronic form and their e-mail addresses are not registered with the Company/their

The members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. 17" September, 2021, may cast

- The remote e-voting shall commence on 21 September, 2021 at 09:00 a.m. (IST); The remote e-voting shall end on 23" September, 2021 at 05:00 p.m. (IST);
- The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is 17th September, 2021 and a person who
- Person, who acquires shares of the Company and become member of the Company after sending of the Notice of AGM and
- Members may note that: a) the remote e-voting module shall be disabled by the NDSL after the aforesaid date and time for voting
- In case of any queries including issues and concerns related to remote e-voting and voting at AGM, you may refer the Frequently Asked

By Order of the Board

Registered Office: Pipe Nagar, Village Sukeli, BKG Road, NH-17,

E-mail: secretarial@mahaseam.com; Website www.jindal.com

Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector - 44,

Gurugram - 122003 (Haryana); CIN: L99999MH1988PLC080545

Information regarding

33rd Annual General Meeting of the Company

In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the 'Act') and

rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circulars No. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021

dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021, respectively issued

by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circulars dated May 12, 2020 and

January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular')

the 33rd Annual General Meeting ('AGM') of the Members of MAHARASHTRA SEAMLESS

LIMITED will be held on Tuesday, September 28, 2021 at 11:30 A.M. (IST) through Video

Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') to transact the businesses set forth

in the Notice of AGM. Members attending the AGM through VC / OAVM shall be reckoned for

In accordance with the MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of AGM and the Financial

Statements for the Financial Year 2020-21 along with Reports of the Board of Directors and

the Auditors and other documents required to be attached thereto (collectively referred as

'Annual Report') will be sent only through electronic mode to those Members whose email

addresses are registered with the Company/ Depository Participants (DPs). The instructions

for joining and manner of participation in the AGM has been provided in the Notice of the AGM

Members, who are holding shares in physical/ electronic form and their e-mail addresses

are not registered with the Company/ their respective Depository Participants, are

requested to register their e-mail addresses at the earliest by sending scanned copy

of a duly signed letter by the Members mentioning their name, complete address, folio

number, number of shares held with the Company along with self-attested scanned copy

of the PAN Card and self-attested scanned copy of any one of the following documents

viz. Aadhar Card, Driving Licence, Election Card, Passport, utility bill or any other

Government document in support of the address proof of the Members as registered

with the Company for receiving the Annual Report 2020-21 along with the AGM Notice

by email to secretarial@mahaseam.com or rta@alankit.com. Members holding shares

in demat form can update their email address with their Depository Participants. The

shareholders may also contact to the Company at our Corporate Office in case of any

Members holding shares in physical form who wish to avail NECS facility may authorize the

Company with their NECS mandate in the prescribed form, which can be downloaded from

the Company's website www.jindal.com and the requests for payment of dividend through

NECS should be sent latest by 10th September, 2021 at secretarial@mahaseam.com and

members holding shares in demat form who wish to avail NECS facility, may send mandate in

The Company is providing remote e-voting facility to all its members to cast their votes on the

resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is also providing the

facility of voting through e-voting system during the AGM. Detailed procedure for casting votes

In terms of the section 91 of the Companies Act, 2013, the Company has fixed the record

date September 15, 2021 for the purpose of determining the member entitled for receiving

dividend for the Financial Year 2020-21 and the said notice is also available on the website of

The Notice of the AGM along with Annual Report will be placed on the website of

Place: New Delhi

MAHARASHTRA SEAMLESS LIMITED (D.P. JINDAL GROUP COMPANY)

the purpose of quorum under Section 103 of the Act.

clarification to register their email id & mobile number.

the prescribed form to their respective Depository Participants.

the company at www.jindal.com.

Taluka Roha, Distt. Raigad-402126 (Maharashtra); Tel. No. 02194 - 238511

Interim Corp. Off.: Plot No.106, Institutional Sector - 44, Gurugram-122 003 (Haryana)

NOTICE OF FORTY FOURTH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) Notice is hereby given that the Forty Fourth Annual General Meeting of the

Company ("44" AGM") will be convened on Wednesday, September 29 2021 at 12:00 Noon (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility as per the provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020 and 13th January 2021 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular Nos. SEBVHO/CFD/CM01/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 12" May 2020 and 15th January 2021 respectively issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), without the physical presence of the Members at a common venue to transact the business as set out in the Notice of AGM which is being sent to members through email respectively. The deemed venue for the 44th AGM shall be the Registered Office of the

The notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2020-21, including the financial statements for the year ended March 31 2021 will be sent by email only to members whose email id's are registered with the Company or with the Depository Participant (Depositories) in accordance with the MCA Circulars and the SEBI Circulars and is also being available on Company's website www.harrisonsmalayalam.com and on the website of stock exchanges i.e nseindia.com and bseindia.com and as well as on the website of Central Depository Services (India) Ltd i.e www.evotingindia.com.

Members can join and participate in the meeting through VC/OAVM Facility. Detailed process and manner for attending the AGM and casting vote through remote e-voting and e-voting at the AGM for members holding shares in dematerialised mode, physical mode and for member who have not registered their email address is being provided in the notice of AGM

In case the shareholder has not registered his/her/their email address

with the Company/its RTA/Depositories and or not updated the Bank

Account mandate, the following instructions to be followed: Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd. www.linkintime.co.in under Investor Services > Email/Bank detail Registration - fill in the details and upload the required documents and submit. The members are requested to provide details such as Name. Folio Number, Certificate number, PAN, e - mail id along with the copy of the PAN & cheque leaf with the first named shareholders name imprinted in PDF or JPEG format & also upload the image of share certificate with

the request letter duly signed in PDF or JPEG format OR ii) In case of Demat shareholders the shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and mobile number in the demat account as per the process followed and advised by

iii) For Individual Demat shareholders - Please update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP) which is mandatory while e-Voting & joining virtual meetings through Depository. The above information is being published for the benefit & information of shareholders and is in compliance with the MCA Circulars and SEBI For Harrisons Malayalam Limited

Cochin - 682003

September 2, 2021

financialexp

Binu Thomas Company Secretary

Ishan Nagpal

Authorised Signatory

years i.e., from financial year 2013-14 onwards, at their latest available address and whose shares are liable to be transferred to the IEPF Authority under the said Rules for taking appropriate action(s). The Company has also uploaded complete details of such shareholder(s) and shares due for transfer

weblink:http://www.ucalfuel.com/investors/investor information/unclaimed dividend/shares to verify the details of un-encashed dividends and the shares liable to be transferred to the IEPF Authority. Shareholders may kindly note that both unclaimed dividend and the corresponding shares transferred to IEPF

be claimed back from the IEPF Authority, after following due procedure prescribed in the Rules in this regard. The concerned shareholder(s) holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the IEPF Authority, may note that upon transfer of shares to IEPF Authority the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of shares

Authority/Suspense Account including all benefits accruing on such shares, if any, till the date of valid claim, can

In case the company does not receive any communication from the concerned shareholders by 15.10.2021 the corresponding shares to the unpaid/unclaimed dividend for seven consecutive years will be credited to the IEPF Authority and no claim shall lie against the Company in respect thereof pursuant to the said Rules.

held in Demat Form, to the extent of shares liable to be transferred, shall stand debited from the shareholders

Shareholders may also note that the shares transferred to the IEPF Authority including all the benefits accruing on such shares, if any, can be claimed from the IEPF Authority by submitting an application to IEPF as prescribed under the Rules and the same is available on IEPF website www.iepf.gov.in. For any queries on the aforesaid subject, the shareholders are requested to contact Company's Registrar and

transfer Agents, Integrated Registry Management Services Private Limited (formerly Integrated Enterprises (India) Limited, Second Floor, "Kences Towers", No.1 Ramakrishna Street, Off.North Usman Road, T. Nagar, Chennai 600 017, Tamilnadu, Tel.No.044-28140801 to 28140803; E-mail:csdstd@integratedindia.in

> For UCAL FUEL SYSTEMS LIMITED JAYAKAR KRISHNAMURTHY Chairman And Managing Director

PUBLIC NOTICE

Notice under sub-section(2) of Section 15 of the Electricity Act, 2003

Rs. 11.00.00.000/-

Citizenship Residential No. Of % of share of the Name of the share holder

Financial Strength-Mr. Khuswinder Singh (MBA, IIM-Calcutta) with over 15 Years of experience in Finance. Technical Strength- Mr. Nitin Sabikhi (MBA, UPES-Dehradun) with over 15 years of experience in trading, open access and related issues.

Net worth as on the date of the special balance sheet accompanying the application - Rs. 10,19,78,558/- as

A statement whether the applicant is authorized to undertake trading in electricity under the Memorandum

11. Details of the cases, if any, in which the applicant or any of his associates or partners or promoters or Directors has been convicted of an offence involving moral turpitude, fraud or any economic offence during the previous three years preceding the year of making the application and the year of making of applicant and the date of release of the above person from imprisonment, if any, consequent to such conviction- None

licence, and it so, the detailed particular of the application, date of making application, date of order refusing Whether the applicant has been granted a licence for transmission of electricity-No

16: The application made and other documents filed before the Commission are available for inspection by any

with a copy to the applicant. No objections or suggestions shall be considered by the Commission if received after expiry of 30 days of publication of this notice

New Delhi

रिजनल ऑफिस ठाणे, दोस्ती पिनॅकल, प्लॉट क्र. १०४ आणि १०५, १ला मजला, रोड क्र. २२, न्यु पासपोर्ट ऑफिस वर, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे पश्चिम ४००६०४.

ईमेलः recoveryrothane@canarabank.com सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या परंतुकान्वये स्थावर मिळकतीच्या विक्री करिता ई-लिलाव विक्री सुचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सुचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत. ज्यांचा अन्वयीक/प्रत्यक्ष/सांकेतिक कब्जा बँक/तारण धनकोंच्या प्राधिकृत

ह्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

२९ सप्टेंबर, २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

सभासदाना खालीलप्रकारे विनती करण्यात येत आहे:

माध्यमात्न मतदान करण्यास पात्र असेल.

अस्तित्वातील युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकेल.

डिपार्टमेंशी <u>sheratoncomplaints@gmail.com</u> वर सपर्क साधू शकता.

अनु.	कर्जदार	कर्ज खाता क्र.	०३/०९/२०२१	गहाणवटदारांचे	रहिवासी तारणाचे तपशील	राखीव किंमत आणि	शाखेचे नाव आणि संपर्क	कॅनरा बँक खाते	लिलावाची तारीख
क्र.	हमीदार		रोजीस थकाबाकी	नाव	क्षेत्र चौ. फू मध्ये	इसारा अनामत रक्कम	तपशील	तपशील	इएमडीची तारीख
						(इएमडी)			निरिक्षणाची तारीख
१	मे. बी केम कॉर्पोरेट्स	५४६०१४०००००२३३	₹.	सौ. पार्वथम	फ्लॅट क्र. ४०२, ४था मजला, बिल्डिंग	आरएसव्ही= रु.	कॅनरा बँक, ठाणे शाखा,	खाते क्र	२३.०९.२०२१
	प्रा.लि. भागीदार मोहित एस.	५४६०९९१००००६३१	१,२१,३३,४६७.८४	नारायणन आणि	वेंकटेश सदन सीएचएसएल., प्लॉट	७९,३१,०००	शिवायल, एम.जी. रोड,	८३५८२९५०००००१	२१.०९.२०२१
	सॉव्हानी		+ तारखेपर्यंत व्याज	श्री. जयरामन	क्र. डी/१२ आणि डी/१३, सेक्टर	इएमडी = रु. ७,९३,१००	नौपाडा, ठाणे ४००६०२.	आयएफएस कोड –	17.07.1017
	भागीदार जयरामन नारायणन		आणि इतर प्रभार	नारायणन	२०, नेरूळ, नवी मुंबई-४००७०६		शाखा प्रभारी श्री. दत्तात्रय		
	सौ. पार्वथम नारायणन		रु. ३८,३०,३४१.५९		७७३ चौ.फूट बिल्टअप क्षेत्र.		कातरे, संपर्क क्र		१९.०९.२०२१
	सा. पावयम नारायणन		+ तारखेपर्यंत व्याज				९३७२४८०५२५ च्या		71.01.1017
			आणि इतर प्रभार				नेतृत्वाखाली.		

अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या संबंधित कर्जदार आणि हमीदार यांच्याकडून बँक/तारण धनकोंच्या थकबाकीच्या वसुलीकरिता येथील खालील कोष्टकात नमूद केलेल्या तारखेस ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'', आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया www.bankeauctions.com मध्ये दिलेल्या लिंक ई-लिलाव चा संदर्भ घ्यावा. कंपनीचे नावः मे. सी? इंडिया प्रा. लि., वेबसाईट:www.bankeauctions.com, नावः हरीश गोवडा, मोबाईल क्र. ९५९४५९७५५५, ईमेल आयडीः hareesh.gowda@c1india.com

ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक

meerDee³eSveë Sue45202SceS®e1985HeerSuemeer036920

शेरेटन प्रॉपर्टीज अँड फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: भंसाली हाऊस, ए-५, ऑफ विरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३

फोन: (९१-२२) २६७३ १७७९ • फॅक्स: (९१-२२) २६७३ १७९६

ई-मेल: sheratonproperties@gmail.com • वेबसाईट: www.sheratonproperties.ir

३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई–व्होटिंगसंबंधीची माहिती आणि पुस्तिका बंद करणे यांसंबंधीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, **शेरेटन प्रॉपर्टीज अँड फायनान्स लिमिटेडच्या** ('कपनी') सभासदानी **३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार**

दिनांक २९ सप्टेंबर, २०२१ रोजी दुपारी १.०० वाजता, ४०१, चौथा मजला, पेनिनसुला हाइटस्, सी. डी. बर्फिवालारोड, अधेरी (पश्चिम), मुंबई

कपनी कायदा, २०१३ ('कायदा') मधील कलम १०१ व त्यासोबत कपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ ('नियम') मधील

नियम १८ याच्या अनुषंगोने, सदर र्सूचना व त्यासोबत प्रतिनिधी प्रपत्रे, उपस्थिती चिड्ठी, लेखापरीक्षित आर्थिक विवरणे आणि सेचालक मंडळाचा

आणि लेखापरीक्षकाँचा, ३१ मार्चे २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीँचा अहवाल सभासदाना त्यांच्या नोंदणीकृत पत्याक

टपालाद्वारे/कुरिअरद्वारे आणि ज्या सभासदांचे ईमेल पत्ते डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण अभिकर्ता, लिंक

ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ('एलआयआयपीएल') याच्याकडे नोंदवलेले असतील, त्याना इलेक्ट्रॉनिम माध्यमातून पाठविण्यात आलेले

आहेत. सदर कागदपत्रे प्रत्यक्ष/इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्याचे काम कंपनीने **शुक्रवार, दिनांक ३ सप्टेंबर, २०२१** रोजी पूर्ण केलेले आहे.

वार्षिक अहवाल व त्यासोबत वार्षिक सर्वसाधारण सभा आमंत्रित करणारी सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर, म्हणजेच

www.sheratonproperties.in वर आणि एलआयआयपीएलच्या सकेतस्थळावर, म्हणजेच https://instavote.linkintime.co.in/ वर

अपलोड करण्यात आलेले आहेत. वार्षिक अहवाल व त्यासोबत वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना बीएसई लिमिटेडच्य<u>ा www.bseindia.com</u>

कपनी कायदा, २०१३ मधील कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ('लिस्टिंग

रेग्युलेशन्स') मधील रेग्युलेशन ४२ यांच्या अनुषगाने कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पस्तिका वार्षिक सर्वसाधारण सभेर

उपस्थित राहण्यासाठी सभासदाची/भागधारकाची पात्रता निश्चित करण्यासाठी, **गुरुवार, दिनांक २३ सप्टेंबर, २०२१** पासून **बुधवार, दिनांक**

कायद्याच्या कलम १०८ व त्यासोबत नियमामधील नियम २० आणि लिस्टिंग रेग्युलेशन्समधील रेग्युलेशन ४४ व इन्स्टिट्यूट ऑफ कपनी

सेक्रेटरिज् ऑफ इंडिया यांनी प्रसृत केलेलेया सेक्रेटरिआल स्टॅंडर्ड्स ऑन जनरल मिटिंग्ज (एसएस–२) याच्या सहवाचनातर्गत, कंपनी आपल्या

भागधारकांना वार्षिक सर्वसाधारण सभा आमंत्रित करणाऱ्या उपरोक्त सूचनेत उल्लेख केलेल्या ठरावांवर त्यांचे मत देता यावे म्हणून त्यासाठी

नियमामधील नियम २० अनुसार कंपनीने सभासदानी रिमोट ई–व्होटिंगच्या माध्यमातून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी मतपत्रिकांच्या

रिमोट ई—व्होटिंगसंबंधीच्या तपशीलवार सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिलेल्या आहेत आणि त्या एलआयआयपीएल यांच्या

(अ) स्मिट ई-व्होटिंग रिववार, दिनांक २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता सुरू होऊन मंगळवार, दिनांक २८ सप्टेंबर, २०२१

(ब) सभासदाचे मतदानाचे हक्क त्यानी कंपनीच्या भरणा केलेल्या भाडवलातील त्यानी **बुधवार, दिनांक २२ सप्टेंबर, २०२१** रोजी ('अतिम

(क) जी कोणी व्यक्ती वार्षिक सर्वसाधार सभेची सूचना पाठवून झाल्यानंतर कंपनीची सभासद होऊन अंतिम तारखे, म्हणजेच **बुधवार, दिनांक २२**

(ड) ज्या सभासदानी सभेपूर्वी त्यांचे मत रिमोट ई–व्होटिंगच्या माध्यमातून दिलेले असेल, तेही सभेस उपस्थित राहू शकतात, पण त्यांना वार्षिक

(इ) कपनीच्या मतदानाच्या सपूर्ण प्रक्रियेची छाननी (म्हणजेच रिमोट ई–व्होटिंग आणि एजीएममधील ई–व्होटिंग) योग्य आणि पारदर्शकपणे पार

कंपनी सेक्रेटरिज, मुंबईचे भागीदार, श्री. हिमाशू कामदार (मेंबरशीप क्रमांक FCS-5171, C.P. No. 3030) याची नियुक्ती केलेली आहे.

(ई) रिमोट ई–व्होटिंगची प्रक्रिया आणि पद्धतीसाठी सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिलेल्या सूचना पाहू शकतात. ई–व्होटिंगर्श

सर्वसाधारण सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल. मतपत्रिकाच्या माध्यमातून मत देण्याची सुविधा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी

पाडून त्यावरील अहवाल कपनीच्या अध्यक्षाकडे किंवा त्यांनी लेखी स्वरूपात अधिकृत केलेल्या इतर कीणत्याही व्यक्तीकडे, वार्षिक

सर्वेसाधारण सभा सपल्यानंतर ४८ तासांच्या आत सादर करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने मेसर्स राठी अँड असोसिएट्स प्रॅक्टिसिंग

संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींसाठी तुम्ही श्री. राजिव रंजन, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी १०१, २४७ पार्क

एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०० ०८३ यांच्याशी त्यांच्यासाठी दिलेल्या <u>rajiv.ranjan@linkintime.co.in</u> या ईमेल

आयडीवर किंवा +९१ ८६५५३२६, १००, टेली. ०२२ - ४९१८६००० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा कंपनीच्या सेक्रेटरिअल

शेरेटन प्रॉपर्टीज अँड फायनान्स लिमिटेड करिता

विवेक मार

कंपनी सचिव

रोजी सायंकाळी ५.०० वाजता संपेल. त्यानंतर रिमोट ई-व्होटिंग प्रणाली निष्क्रिय करण्यात येईल. सदर तारीख आणि वेळेनंतर संभासदान

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. सभासदाने एकदा ठरावावर त्याचे मत दिले, की ते त्यानतर बदलता येणार नाही

तारीख') भागाच्या प्रमाणात असतील. ज्या व्यक्तीचे नाव डिपॉझिटरिज्ने ठेवलेल्या सभासदाच्या नोंदवहीत किंवा लाभार्थी मालकाच्या

नोंदवहीत उपरोक्त तारखेस नोंदवलेले असेल, ती रिमोट ई-व्होटिंगच्या माध्यमातून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतपत्रिकेच्या

सप्टेंबर, २०२१ रोजी भाग धारण करीत असेल, ती <u>enotices@linkintime.co.in</u> वर विनती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकेल. परंतु, जर कोणी व्यक्ती एलआयआयपीएल यांच्याकडे ई-व्होटिंगसाठी नोंदणीकृत असेल, तर ती तिचे मत देण्यासाठी तिचा

एलआयआयपीएल यांनी पुरविलेली इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची सुविधा (ई–व्होटिंग) उपलब्ध करून देत आहे.

संकेतस्थळावरील ई—व्होटिंग प्लॅटफॉर्मवर <u>nttps://instavote.linkintime.co.in</u> ह्या लिंकखाली उपलब्ध आहेत.

माध्यमातून मत देण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी **बुधवार, दिनांक २२ सप्टेंबर, २०२१** ही '**'अंतिम तारीख**'' निश्चित केलेली आहे.

- ४०० ०५८ येथे, वार्षिक सर्वसाधौरण सभेच्या सूचनेत उल्लेख केलेले कामकाज पार पाडण्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

Notice is Hereby given that Share Certificate of "ADF FOODS LTD." Containing 100 Shares Having Folio No. **P010695** in the Name of JAYESH PURSHOTAM YADAV Distinctive Nos **1490471** To 1490570 Are lost and for that ar Application for issue of Duplicate Certificate in Request there of If there is any Objection Against issuance to be made within 15 days from the date of Publication of this Notice of Share Certificate is not Mortgaged at any loan is taken Against flat.

Form - C

Place: Mumbai Date: 04-09-2021

(नियम ३(३) अनुसार) राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ यांचेसमोर कंपनी याचिका क्र. ०२ सन २०२१

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ६६ आणि राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (भाग भांडवल कपातीसाठी प्रक्रिया) नियम, २०१६ च्या नियम २ अंतर्गत याचिकेच्या प्रकरणात

आणि एजलेस कॅपिटल ॲण्ड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिमान भाग

भांडवलाच्या कपातीच्या प्रकरणात एजलेस कॅपिटल ॲण्ड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड. सीआयएन: यु६५९२३एमएच२०१४पीटीसी२५३९४८, कंपनी अधिनियम,) २०१३ अन्वये स्थापित कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे, ७१२ -७१३, तुलसीयानी चेंबर्स, २१२, नरिमन पॉईंट, मुंबई- ४०००२१) सीआयएन : यु६५९२३एमएच२०१४पीटीसी२५३९४८

सूचनेचे प्रकाशन सूचना घ्यावी की, ॲन्टीक फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मित्सू एनर्जी प्रायव्हेट लिमिडेटद्वारे धारण

केलेल्या, पूर्ण भरणा झालेल्या प्रत्येकी रु. १०/- च्या १,२५,००,००० इक्विटी शेअर्समध्ये विभागन र. १२.५०.००.००० (रुपये बारा कोटी पन्नास लाख मात्र) द्वारे कंपनीच्या भाग भांडवलाची कपात निश्चिती करण्यासाठी दि. २३ ऑगस्ट, २०२१ रोजी मुंबई खंडपीठ येथील न्यायाधिकरणाकडे अर्ज/याचिका सादर करण्यात आली होती. उपरोक्त अनुसार प्रस्तावित भांडवल कपातीच्या परिणामी पूर्ण भरणा झालेल्या प्रत्येकी रु. १० च्या २१,००,००० (एकवीस लाख) इक्विटी शेअर्समध्ये आणि पूर्ण भरणा झालेल्या प्रत्येकी रु. १० च्या ८% प्रतिदेय अपरिवर्तनीय गैर-संचयी अधिमान भाग रु. १२,५०,००,००० (रु. बारा कोटी पन्नास लाख मात्र) मध्ये विभागून विद्यमान रु. १४,६०,००,००० (रुपये चौदा कोटी साठ लाख मात्र) मध्ये प्रत्येकी रु. १० च्या १,२५,००,००० समभागांमध्ये विभागून रु. १२.५०.००.००० (रु. बारा कोटी पन्नास लाख मात्र) च्या भरणा झालेल्या अधिमान भाग भांडवलाची कपात. प्रस्तावित भांडवल कपात ही रु. ४.८३.००० ची रक्कम भागधारकांना परत करण्यापासून सुरू होईल. जेथे, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ६६ आणि असल्यास, अन्य प्रयोज्य तरतुर्दींच्या अनुषंगाने मित्सू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही रु. १,९३,२०,०००/- करीता हक्कदार असेल आणि ॲन्टीक फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड ही रु. २,८९,८०,०००/ – करीता हक्कदार असेल. कंपनीच्या कोणत्याही धनकोंची याचिका किंवा धनकोंच्या सूचीतील तपशिलासाठी कोणतीही हरकत असल्यास ते सदर सूचनेच्या तारखेपासून तीन महिन्यात कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात किंवा निम्नस्वाक्षरीकारांकडे १६,ओरीएंटल बिल्डिंग, ३०, नगीनदास मास्टर रोड, फ्लोरा फाऊंटन, मुंबई-४००००१ येथे त्यांचे नाव आणि पत्ता आणि काही असल्यास त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधींचा नाव आणि पत्त्याचा तपशील आणि (संबंधित कागदपत्रांसह) पाठवू शकतात.

वरील नमूद वेळेत हरकत प्राप्त न झाल्यास धनकोंच्या सूचीतील नोंदी या कंपनीच्या भाग भांडवल कपातीसाठी वरील अर्जाच्या अंतर्गत सर्व प्रक्रियेसाठी योग्य असल्याचे समजण्यात येईल.

ही सुध्दा नोंद घ्यावी की, सुनावणी ८ डिसेंबर, २०२१ रोजी निश्चित करण्यात आली आहे, त्यावेळी तन्माननीय न्यायाधिकरण याचिकेची सुनावणी करेल. जर कोणीही धनको सुनावणीसाठी हजर राहण्यास च्छुक असल्यास त्यांनी काही असल्यास त्यांच्या/तिच्या हरकतीसह विनंती करणे आवश्यक आहे.

दिनांक : ०३ सप्टेंबर,२०२१ ठिकाण: मुंबई

राजेश शाह ॲण्ड कं. करीता याचिकाकर्ता कंपनीकरीता वकील

रजि. ए/डी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजवणे आणि प्रकाशन/डीआरटीचा सुचना फलक विक्री उद्घोषणा वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई एमटीएनएल भवन, ३ रा मजला, स्ट्रॅण्ड रोड, अपोलो बंदर, बधवार पार्क, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई ४००००५.

रेकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यु टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची <u>उद्घोषणा</u>

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, खोदादाद सर्कल, दादर शाखा विरुध्द

श्री. कैलाश स्वामी आणि अन्य प्र. क . १ : श्री. कैलाश स्वामी, बेसाल्ट कंपाऊंड, दुर्गाह क्रॉस रोड, राजिव गांधी नगर, सोनापूर, भांडूप, मुंबई ४०० ०७८ आणि तसेच फ्लॅट क्र. ४१/बी, ४ था मजला, इमारत क्र. ४३, ठाणे मधुंबन को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि., ब्रिंदावन कॉम्प्लेक्स, ठाणे (पश्चिम), जि. ठाणे.

प्र. क्र. २ : श्री. सोमप्रकाश रोहिल्ला, फ्लॅट क्र. एन-२५, जल वायु विहार, पवई, मुंबई ४०० ०७६. प्र. क्र. ३ : सौ. इंदिरा तिवारी, ब्लॉक क्र. १९२/७३१७, कन्नमवार नगर क्र. २, विक्रोळी (पूर्व), मुंबई ४०० ०८३.

प्र. क्र. ४ : रश्मी कैलाश स्वामी, फ्लॅट क्र. ४१/बी, ४ था मजला, इमारत क्र. ४३, ठाणे मधुबन को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि., ब्रिंदावन कॉम्प्लेक्स, ठाणे (पश्चिम), जिल्हा ठाणे ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥, मुंबई यांनी प्रमाणपः कर्जदारांकडून व्याजासह रु. ७०,२९,७५७.९६ च्या वसुलीसाठी **मूळ अर्ज क्र. ६५**/२००६ मध्ये वसुली माणपत्र काढले आणि वसुली प्रमाणपत्र/हुकूमाप्रमाणे रु. १,४५,१४,८३६.०० ची रक्कम पुढील व्याज, खर्च

आणि प्रभारासह एकत्रित वसुलीयोग्य आहे.

आणि ज्याअर्थी प्र. क. कडून रु. १,४५,१४,८३६.०० (रुपये एक करोड पंचेचाळीस लाख <mark>चौदा हजार आठशे छत्तीस मात्र)</mark> सह दंड आणि वसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत अर्ज दाखल झाल्याच्या तारखेपासून १२%(६ महिन्यामध्ये संपूर्ण रक्रम प्रदान झाल्यास द. सा. ६% दरान)

पढील व्याज ही रक्कम थकीत आहे. याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत ५.१०.२०२<mark>१ रोजी दु. ०२.०० ते दु. ०३.००</mark> दरम्यान (आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या (मिनिटात बोली केल्यांस आपोआप विस्तार खंडासह) **ई-लिलावाने विकली जाईल आणि बोली** मे. सी-१ इंडिया प्रा. लि. प्लॉट क्र. ३०१, उद्योग विहार, फेझ २, गल्फ पेट्रोकेम इमारत, इमारत क्र. ३०१, गुरगाव यांचे वेबसाईट हरयाणा, पिन-१२२ ०१५. हेल्पलार्डन क्र. : ९१-१२४-४३०२०२०/२१/२२/२३/२४ यांचे वेबसाईट मार्फत "ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली" मार्फत करण्यात येईल. संपर्क व्यक्ती- i) श्री. हरिश गोवडा मोबाईल : ९१ ९५९४५९७५५५, ई-मेल nareesh.gowda@c1india.com ii) श्री. जय सिंग, मोबाईल : ९१ ७७३८८६६३२६. ई–मेल

पुढील तपशिलांसाठी संपर्क : श्री. एस के सिन्हा, शाखा व्यवस्थापक, मोबाईल क्र. १९२०७५८५६९/८३४०३८५०७१, श्री. नागेंद्र प्रसाद, मुख्य व्यवस्थापक

खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्रतिवादीं क्र. १ च्या मिळकतीची विक्री आणि ादर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संचासमोग परिशिष्टात विनिर्दिष्ट केले आहेत.

परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्य एखाद्या हिश्श्याच्या विक्रीतून रोकड झालेल्या रकमेतून देणे भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब थांबवली जाईल. जर. विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी. व्याज. खर्च (विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील क्कम. व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे परावे सादर केले तर ती विक्री देखीत

विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा मपुत्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली. संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम

आणि खालील शर्तींच्या अधीन होर्दल जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले भाहेत, परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही त्रुटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर

देण्यास बांधील नसतील. ९. ज्या खाली मिळकत विकली जाणार नाही ती राखीव किंमत **रु. ५१,००,०००/- (रुपये एकावन्न**

लाख मात्र)

. ज्या रकमेने बोली वाढवायची ती **रु. ५०,०००/- (रुपये पन्नास हजार मात्र)** बोलीच्या रकमेवरून

किंवा बोलीदारांवरून कोणताही वाद झाला तर संच पुन्हा विक्रीस ठेवला जाईल . सर्वोच्च बोलीदारांना तेव्हाच कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी

निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची . तमाम जनतेकडून याद्वारे सदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन प्रस्तावासह

इअर रक्कम रु. ५,१०,०००/-(रुपये पाच लाख दहा हजार मात्र) ही आरटीजीएस/एनईएफटीने . मुंबई येथे देय प्रमाणपत्रधारक बँकेच्या **खाते क्र. ३००४३२५३८९०, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, फोर्ट** ु मार्केट, शाखा मुंबई, आयएफएससी कोड नं. SBIN0005347 वसुली अधिकारी डीआरटी− Ⅱ येथे जमा करावी. सदर ईअर **आर.पी. क्र. २४० सन २००९** मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी- ॥ च्या नावे डीडी /पे ऑर्डरच्या मार्गे भरणा करु शकता. ऑनलाईन प्रस्तावासह टॅन /पॅन कार्ड व पत्त्याच्या प्राव्याच्या साक्षांकित छायाप्रती ऑनलाईन प्रस्तावासह अपलोड करव्यात. इअर आणि अन्य -माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे ३०.०९.२०२**१ रोजी** सं. ४.३० पर्यंत. मिळकतींचे प्रत्यक्ष निरीक्षण प्रत्यक्ष ठिकाणी २८.०९.२०२१ रोजी स. १०.०० आणि सायं. ५.०० मध्ये करता येईल.

पॅन कार्ड, पत्ता पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत व जर ते स्वत:च्या वतीने किंवा त्यांच्या मख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या संचालक मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मखत्यारपणाची पष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा पुरवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी वसुली अधिकारी-II, डीआरटी-II, मुंबईकडे ३०.०९.२०२<mark>१ रोजीस सायं. ४.३</mark>० वा. सादर करावी. यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या अंतिम बोली रकमेची २५% रक्कम

पुढील दिवशी सं. ४.३० पर्यंत वरील परि.-४ प्रमाणे सदर खात्यात भरावी लागेल. . खरेदीदारांनी अंतिम बोली रकमेची ७५% **उर्वरित रक्कम** मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून **१५ व्या** दिवशी किंवा त्यापूर्वी, जर १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस असेल तर १५ व्या दिवसानंतर पहिल्या बँकेच्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ४ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील व्यतिरिक्त, खरेदीदारांना रिजस्ट्रार, डीआरटी-॥, मुंबईच्या नावातील

डीडीमार्फत रु. १.०००/ - च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १.०००/ - पर्यंत २% दराने वसुली अधिकारी-॥, डीआरटी-॥ यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल. वेहित मुदतीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना ग्रटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसूरदार खेरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या किमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि

त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक असल्यास तो भरून देणे बंधनकारक आहे. लिलाव समाप्तीस अयशस्वी बोलीदारांना इ.अ.र. चा परतावा केवळ संबंधित बँकेकडून अशा बोलीदारांनी कळविलेल्या खाते क्रमांकातच केला जाईल.

मिळकत ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' विकली जाईल. कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही समयी लिलाव पुढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखून ठेवलेले आहेत.

संच जेथे मिळकत कसूरवार व्यक्तीच्या मिळकत मिळकत ज्यास मिळकतीवर करण्यात क्र. मालकीची असेल तेथे सह- किंवा तिच्या बांधील आहे आलेले कोणतेही दावे आणि त्यांच्या मालकांच्या व सह-मालक म्हणून | कोणत्याही अन्य कोणत्याही व्यक्तीच्या हिश्श्यावर कोणत्याही स्वरुप व मूल्याबाबत विकावयाच्या नावांसह निर्धारित भारांचे अन्य कोणतेही जात मिळकतीचे वर्णन महसूल तपशील तपशील १. फ्लॅट क्र. ४१, मोज. ६३० चौ.फू. उपलब्ध नाही गहाण मिळकत र. ७.८८.१६४/-अंदाजे. इमारत क्र. ४३-बी, मधुबन सोसायटी थकीत को-ऑप हाऊसिंग सोसायटी ब्रिंदावन कॉम्पेक्स, ठाणे (पश्चिम)

माझ्या हस्ते आणि शिक्क्याने सदर २५ ऑगस्ट, २०२१ रोजी दिले.

सुनिल के. मेश्राम वसुली अधिकारी डीआरटी-॥, मुंबई

TV 18

TV18 Broadcast Limited

नोंदणीकृत कार्यालयः पहिला मजला, एंपायर कॉम्प्लेक्स, ४१४, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०००१३. दूरध्वनी: +९१ २२ ४००१ ९००० / ६६६६ ७७७७ ई-मेल: investors.tv18@nw18.com • वेबसाईट: www.nw18.com

१६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती

कंपनी कायदा, २०१३ (''**कायदा'')** मधील सर्व लागू तरतुदी आणि त्या अंतर्गत करण्यात आलेले नियम आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (''एमसीए'') आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') द्वारा जारी करण्यात आलेल्या सर्व लागू परिपत्रकांसोबत वाचले असता सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंगच्या जबाबदाऱ्या व प्रगटीकरणाच्या आवश्यकता) नियम, २०१५, ची पूर्तता करताना, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेले कामकाज करण्यासाठी टीव्ही१८ ब्रॉडकास्ट लिमिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांची १६वी वार्षिक सर्वसाधारण सभा **सोमवार, दिनांक २७ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी (भाप्रवेळ) १०:३०** वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (''ओएव्हीएम'') होईल.

कंपनी/केफिनटेक/डिपॉझिटरी सहभागी यांचेपाशी ज्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदविले आहेत अशा कंपनीच्या सर्व सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२०–२१ चे स्वतंत्र व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय विवरण, त्याचप्रमाणे संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि त्यासोबत जोडण्यात येणारे इतर दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात येतील. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वर नमूद करण्यात आलेले दस्तऐवज कंपनीच्या वेबसाईटवर www.nw18.com येथे आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटसवर म्हणजे बीएसई लिमिटेड (''बीएसई'') आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (''एनएसई'') यांच्या वेबसाईटसवर अनुक्रमे www.bseindia.com येथे आणि www.nseindia.com येथे आणि कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट, केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (''केफिनटेक'') यांच्या वेबसाईटवर https://evoting.kfintech.com येथे उपलब्ध आहेत.

ईमेल ॲड्रेस नोंदणी / सुधारणा करण्याची पद्धती:

- ए) ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल ॲड्रेस नोंदविले नाहीत/सुधारणा केली नाही अशा छापील स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी फोलिओ क्रमांकाच्या तपशीलासह पॅन कार्डाची स्वयंप्रमाणित प्रत जोडून कंपनीला investors.tv18@nw18.com येथे किंवा केफिनटेक यांना tv18investor@kfintech.com येथे कळवून नोंदणी करावी/
- बी) ज्यांनी त्यांचा ईमेल ॲड्रेस नोंदविला नाही/त्यात सुधारणा केली नाही अशा डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना ज्यांचेकडे त्यांचे डिमॅट खाते आहे अशा डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांच्या ईमेलच्या पत्याची नोंद करण्याची/त्यात सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.

ई-मतदानाद्वारे मतदान करण्याची पद्धतीः

सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या कामकाजावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेच्या (''ई-मतदान'') माध्यमाने त्यांचे मतदान करू शकतात. डिमटिरिअलाइज्ड पद्धतीचे, छापील पद्धतीचे समभाग धारण करणारे सदस्य आणि ज्यांनी त्यांच्या इमेलच्या पत्याची नोंदणी केली नाही अशा सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दूरस्थ पद्धतीने मतदान करण्यासह (''रिमोट ई-मतदान'') मतदानाची माहिती देण्यात आली आहे. ज्यांनी दूरस्थ पद्धतीने मतदान केले नाही असे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणारे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (''इन्स्टा पोल'') मतदान करू शकतील.

व्हीसी / ओएव्हीएम द्वारा वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होणे:

सदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारा जिओमिटद्वारा https://jiomeet.jio.com/tv18broadcastagm/ येथे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतील. यासाठी वापरण्याची लॉगइनची माहिती आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याचे टप्पे यासंबंधी माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आली आहे.

एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व टिपा काळजीपूर्वक वाचण्याची आणि खास करून एजीएममध्ये सहभागी होण्यासंबंधी, दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याची पद्धती किंवा एजीएममध्ये इन्स्टा पोल द्वारा मतदान करण्याची पद्धती यासंबंधी सूचना काळजीपूर्वक वाचण्याची विनंती सदस्यांना करण्यात येत आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशाने टीव्ही १८ ब्रॉडकास्ट लिमिटेड करिता सही / -

रत्नेश रुखरियार

ठिकाण: मुंबई

दिनांक: ३ सप्टेंबर, २०२१

दिनांक : ४ सप्टेंबर, २०२१

Network 18

NETWORK18 MEDIA & INVESTMENTS LIMITED

नोंदणीकृत कार्यालय: पहिला मजला, एंपायर कॉम्प्लेक्स, ४१४, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०००१३. दूरध्वनी: +९१ २२ ४००१ ९००० / ६६६६ ७७७७

ई-मेल: investors.n18@nw18.com • वेबसाईट: www.nw18.com २६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती

कंपनी कायदा, २०१३ (''**कायदा**'') मधील सर्व लागू तरतुदी आणि त्या अंतर्गत करण्यात आलेले नियम आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (''एमसीए'') आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') द्वारा जारी करण्यात आलेल्या सर्व लागू परिपत्रकांसोबत वाचले असता सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंगच्या जबाबदाऱ्या व प्रगटीकरणाच्या आवश्यकता) नियम, २०१५, ची पूर्तता करताना, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद्र करण्यात आलेले कामकाज करण्यासाठी **नेटवर्क १८ मिडिया ॲण्ड इन्टहेस्टमेंट्स** लिमिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांची २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दिनांक २७ सप्टेंबर, २०२१ रोजी दुपारी (भाप्रवेळ) **१२:०० वाजता** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (''**ओएव्हीएम**'') होईल.

कंपनी/केफिनटेक/डिपॉझिटरी सहभागी यांचेपाशी ज्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदविले आहेत अशा कंपनीच्या सर्व सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ चे स्वतंत्र व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय विवरण, त्याचप्रमाणे संचालक मंडळाचा अहवाल. लेखापरीक्षकांचा अहवाल आणि त्यासोबत जोडण्यात येणारे इतर दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात येतील. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वर नमूद करण्यात आलेले दस्तऐवज कंपनीच्या वेबसाईटवर www.nw18.com येथे आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटसवर म्हणजे बीएसई लिमिटेड (''**बीएसई''**) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (''**एनएसई''**) यांच्या वेबसाईटसवर अनुक्रमे www.bseindia.com येथे आणि www.nseindia.com येथे आणि कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट, केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (''केफिनटेक'') यांच्या वेबसाईटवर https://evoting.kfintech.com येथे उपलब्ध आहेत.

ईमेल ॲड्रेसची नोंदणी / सुधारणा करण्याची पद्धती:

- ए) ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल ॲड्रेस नोंदविले नाहीत/सुधारणा केली नाही अशा छापील स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी फोलिओ क्रमांकाच्या तपशीलासह पॅन कार्डाची स्वयंप्रमाणित प्रत जोडन कंपनीला investors.n18@nw18.com येथे किंवा केफिनटेक यांना nwminvestor@kfintech.com येथे कळवून नोंदणी करावी/
- बी) ज्यांनी त्यांचा ईमेल ॲड्रेस नोंदविला नाही/त्यात सुधारणा केली नाही अशा डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना ज्यांचेकडे त्यांचे डिमॅट खाते आहे अशा डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांच्या ईमेलच्या पत्याची नोंद करण्याची/त्यात सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे

ई-मतदानाद्वारे मतदान करण्याची पद्धती:

दिनांक : ४ सप्टेंबर, २०२१

सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या कामकाजावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेच्या (''**ई-मतदान**'') माध्यमाने त्यांचे मतदान करू शकतात. डिमटिरिअलाङ्ज्ड पद्धतीचे, छापील पद्धतीचे समभाग धारण करणारे सदस्य आणि ज्यांनी त्यांच्या इमेलच्या पत्याची नोंदणी केली नाही अशा सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दूरस्थ पद्धतीने मतदान करण्यासह (''**रिमोट ई-मतदान**'') मतदानाची माहिती देण्यात आली आहे. ज्यांनी दूरस्थ पद्धतीने मतदान केले नाही असे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणारे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (''इन्स्टा पोल'') मतदान करू शकतील.

व्हीसी/ओएव्हीएम द्वारा वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होणे:

सदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारा जिओमिटद्वारा https://jiomeet.jio.com/network18milagm/ येथे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतील. यासाठी वापरण्याची लॉगइनची माहिती आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याचे टप्पे यासंबंधी माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आली आहे.

एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व टिपा काळजीपूर्वक वाचण्याची आणि खास करून एजीएममध्ये सहभागी होण्यासंबंधी, दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याची पद्धती किंवा एजीएममध्ये इन्स्टा पोल द्वारा मतदान करण्याची पद्धती यासंबंधी सूचना काळजीपूर्वक वाचण्याची विनंती सदस्यांना करण्यात येत आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशाने नेटवर्क १८ मिडिया ॲण्ड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड करिता

> > ठिकाण : गुरुग्राम रत्नेश रुखरियार दिनांक : ०१ सप्टेंबर, २०२१ ग्रुप कंपनी सेक्रेटरी

JINDAL

महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड

(डी. पी. जिंदाल ग्रुप कंपनी) नोंदणीकृत कार्यालय: पाईप नगर, गाव-सुकेळी, बीकेजी रोड, एन. एच. १७, तालुका रोहा, जि. रायगड-४०२ १२६ (महाराष्ट्र), दूरध्वनी : ०२१९४-२३८५११.

ई-मेल : secretarial@mahaseam.com; वेबसाईट : www.jindal.com कॉर्पोरेट कार्यालय: प्लॉट क्र. ३०, इन्स्टिट्युशनल सेक्टर-४४, गुरुग्राम-१२२००३, (हरियाणा), सीआयएनःएल९९९९एमएच१९८८पीएलसी०८०५४५ अंतरिम कॉर्पो. कार्यालय: प्लॉट क्र. १०६, इन्स्टिट्युशनल सेक्टर-४४, गुरुग्राम-१२२००३, (हरियाणा)

कंपनीच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधात माहिती

कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे. २०२० आणि १३ जानेवारी रोजीचे जनरल सर्क्यलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि ०२/२०२१ (''एमसीए सर्क्युलर्स'') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेले दिनांक १२ मे, २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ (''सेबी सर्क्युलर'') च्या प्रयोज्य तरतुर्दीच्या अनुपालनात महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड च्या सभासदांची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम') मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ११.३० वा. घेण्यात येणार आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणाऱ्या सभासदांना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्येच्या पूर्ततेसाठी मोजले

एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर नुसार, एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीची वित्तीय विवरणे यासह संचालक मंडळाचा आणि लेखापरीक्षकांचा अहवाल आणि त्याच्याशी निगडीत अन्य आवश्यक दस्तावेज (एकत्रित उल्लेख 'वार्षिक ') ज्यांचे ई-मेल ॲडेसेस कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (डीपीज) कडे नोंदवले असतील त्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवली जातील. एजीएम मध्ये सामील व्हायचे निर्देश आणि सहभागी होण्याची

ज्या सभासदांनी प्रत्यक्ष/इलेक्ट्रॉनिक स्वरुपात शेअर्स धारण केलेले आहेत आणि त्यांचे ई-मेल ॲडेसेस कंपनी/त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् कडे नोंदवले नसतील त्यांना एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल २०२०-२१ प्राप्त करण्यासाठी पॅन कार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन्ड प्रत आणि पृढीलपैकी म्हणजेच सभासदांच्या पत्त्याच्या पुष्ठ्यर्थ आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, इलेक्शन कार्ड, पासपोर्ट, युटिलिटी बील किंवा अन्य कोणतेही शासकीय दस्तावेज यासारख्या दस्तावेजाच्या स्व-साक्षांकीत स्कॅन्ड प्रतीसह त्यांचे नाव, पूर्ण पत्ता, फोलिओ क्रमांक, कंपनीत धारण केलेल्या शेअर्सची संख्या यासह सभासदांनी एका रितसर स्वाक्षरी केलेल्या पत्राची स्कॅन्ड कॉपी ई-मेल ने <u>secretarial@mahaseam.com</u> किंवा <u>rta@alankit.com</u> वर पाठवून त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदविण्याची विनंती करण्यात येत आहे. डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण केलेले सभासद त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे त्यांचे ई-मेल ॲड्रेस अद्ययावत करु शकतात. त्याचे ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक नोंदवण्यासाठी कोणत्याही स्पष्टीकरणासाठी भागधारक कंपनीशी आमच्या कॉर्पोरेट कार्यालयातही संपर्क साधू शकतात.

प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेले सभासद जे एनसीसीएस सुविधा घेण्यासाठी इच्छुक आहेत ते विहित प्रपत्रात त्यांच्या एनईसीएस मॅनडेट सह कंपनीला प्राधिकृत करु शकतात, जे कंपनीची वेबसाईट <u>www.jindal.com</u> वरुन डाऊनलोड करता येतील आणि एनईसीएस मार्फत लाभांश प्राप्त करण्यासाठी विनंती <u>secretarial@mahaseam.com</u> येथे १० सप्टेंबर, २०२१ पर्यंत पाठविणे आवश्यक आहे आणि डिमॅट स्वरुपात शेअर धारण केलेले सभासद जे एनसीसीएस सुविधा घेण्यासाठी इच्छुक आहेत ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् कडे विहित प्रपत्रात मॅनडेट पाठवु शकतात.

कंपनी तिच्या सर्व सभासदांना एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या ठरावांवर त्यांची मते देण्यासाठी रिमोट ई-व्होटिंगची सुविधा पुरवत आहे. त्याशिवाय, कंपनी एजीएम दरम्यान ई-व्होटिंग सिस्टीम मार्फत व्होटींगची सुविधा सुद्धा पुरवत आहे. रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंग मार्फत मते देण्यासाठी तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिली आहे. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ नुसार कंपनीने आर्थिक वर्ष २०२०-२१ करिता लाभांश प्राप्त करण्यासाठी

वेबसाईट <u>www.jindal.com</u> वर सुध्दा उपलब्ध आहे. एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट म्हणजेच <u>www.jindal.com</u> वर आणि स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटस् म्हणजेच अनुक्रमे कंपनीची वेबसाईट <u>www.nseindia.com</u> वरुन आणि <u>www.bseindia.com</u> वर

हकदार सभासद ठरविण्यासाठी १५ सप्टेंबर, २०२१ हि अभिलेख तारीख निश्चित केली आहे आणि सदर सूचना कंपनीची

सही/-

राम जी निगम कंपनी सेक्रेटरी

महाराष्ट्र सिमलेस लिमिटेडसाठी